

अंबरनाथच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन.

अंबरनाथ शहरात अमृत योजनेमध्ये राबविल्या जाणाऱ्या पूरक पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक १३/०४/२०१७ रोजी मुंबईत वर्षा या निवासस्थानी ऑनलाईन करण्यांत आले. केंद्र शासनाच्या अमृत योजनेमध्ये राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिका बरोबरीने अंबरनाथची निवड करण्यांत आली आहे.



हा ऑनलाईन उदघाटन सोहळा सर्वांना पाहता यावा याकरीता अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष व्यवस्था करण्यांत आली होती. याप्रसंगी आमदार डॉ.बालाजी किणीकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, मुख्याधिकारी गणेश देशमुख, जीवन प्राधिकरण खात्याचे अधिक्षक अभियंता मनीषा पालांडे, कार्यकारी अभियंता ए.एस.कोळी, बांधकाम सभापती सदाशिव पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती रेश्मा गुडेकर, सभापती विणा उगले, शशिकला दोरुगडे, तुळशीराम चौधरी, सुभाष साळुंके, माजी सभापती कुणाल भोईर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी नगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बांधण्यांत आलेल्या स्वच्छतागृहांची माहिती मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी दिली. अमृत योजनेच्या टप्पा क्रमांक १ मधील १३ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या योजनेमध्ये अंबरनाथ शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था, पाले याठिकाणी एक द.ल.लि.क्षमतेचा जलकुंभ बांधणे, पाले येथे २५० मी.मी.व्यासाची गुरुत्व वाहिनी, पाले येथे वितरण व्यवस्था या कामांचा अंतर्भाव आहे.



अंबरनाथ नगरपरिषदेत नगरविकास दिन साजरा

राज्य सरकारने प्रथमच सुरु केलेला नगरविकास दिन अंबरनाथ नगरपरिषदेमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यांत आला. यावेळी मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी नगरविकास विभाग दिन सुरु करण्यामागील हेतू सांगितला. पालिकेच्या सभागृहात साजरा करण्यांत आलेल्या नगरविकास दिनासाठी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, बांधकाम सभापती सदाशिव पाटील व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांना खऱ्या अर्थाने स्वायत्त मिळवून देण्यांत आल्याचा दिवस म्हणजे २० एप्रिल १९९३. या दिवसाची आठवण राहण्यासाठी राज्य सरकारने नगरविकास दिन साजरा करण्याचे आदेश देण्यांत आले होते. त्यानुसार अंबरनाथ नगरपरिषदेमध्येही हा नगरविकास दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी अंबरनाथ शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा उपस्थितांपुढे मांडला.

अंबरनाथचे मुख्याधिकारी श्री.गणेश देशमुख यांचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते विशेष सन्मान.

राज्यामध्ये वैयक्तिक शौचालये बांधणी तसेच कचरामुक्त शहर योजनेत पुढाकार घेऊन शून्य कचरा प्रकल्प राबवून उत्कृष्ट काम करणारे अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.गणेश देशमुख यांचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यांत आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

अकराव्या नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनाच्या सभागृहात उत्कृष्ट काम करून दाखविलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यांत आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यांत आले. त्यानंतर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यांत आला.